

मशरूम मधील तुलनात्मक प्रथिने (%)

शिपला मशरूम	-	2.९
वाटाणा	-	2.६
पानकोबी	-	१.७
गाजर	-	१.१
सफरचंद	-	०.३
केळी	-	१.१
बटाटा	-	२.१

खाद्य प्रदार्थ

* मशरूम करी

मशरूम खुवून घ्या. मशरूम टोमॅटो व कांयाचे बारीक तुकडे लसुण व आत्याचा गोठा तयार ठेवा. नंतर पसरट भाड्यात तेल किंवा तृप गरम करून त्यात लसुण व आते सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्या. त्यात आवश्यकतेनुसार तिक्कट व मीठ टाका व नंतर उकळलेले मशरूमचे तुकडे टाका. आवश्यकतेनुसार दुध किंवा पाणी टाका.

* मशरूम पुलाव

तांदूळ खुवून त्यात अर्धा तासाने उकळत्या पाण्यात भात शिजवा, त्यात मीठ व तृप टाका. मशरूम खुवून घ्या, त्याचे काप करून तुपात लालसर होईपर्यंत तळून घ्या. तसेच कांदा परतून घ्या व त्यात मसाला व मशरूम टाका. चवीपुराते मीठ टाका. मंद आवेचर पाच मिनीट झाकण ठेवून शिजवा व तयार भातामध्ये मिसळा.

* मशरूम सूप

मशरूम बारीक करा व पाच मिनीट तुपात परतून घ्या.

त्यात पाणी टाकून १५ मिनीटे ठेवा. दूध टाकून पाच मिनीट उकळवा. नंतर २ मिनीट चमता टाकून फिरवा. त्यात चवीपुराते मीठ व थोडा मसाला टाका. आवडीप्रमाणे कोरीबीर टाका.

* मशरूम भेंडी

मशरूम खुवून व त्याचे मोठ्या आकाराचे काप करा. ओल्या कांयाचे तुकडे तेलात परतून घ्या. त्यात तिक्कट, मीठ, मसाला आवश्यकतेनुसार याला. मशरूमचे तुकडे व भेंडीचे तुकडे मंद आवेचर १५ मिनीट राहू घ्या. त्यावर कोरीबीर याला व खाण्याकरिता वापरा.

* शिपला अळिंबी आपण आपल्या यरी सहज उत्पन्न करू शकता

* अळिंबी हे उच्च प्रथिनेयुक्त, जीवनसत्वव्युक्त असल्यामुळे पौष्टिक आहे.

* अळिंबी मध्ये स्निग्ध पदार्थ अत्यव्यंपत्ति आहेत.

* नियमीत आहारासाठी अतिशय उपयुक्त.

* महिलांसाठी एक उत्तम गृहोदयोग.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद,
नवी दिल्ली पुरस्कृत
श्रम साधना अमरावती द्वारा संचालित

साधना कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर (बडनेरा), जि. अमरावती

अळिंबी लागवड (मशरूम)

प्रकाशक

डॉ. के.पी.सिंह

कार्यक्रम समन्वयक

संकलन

डॉ. अर्वना काकडे

विषय विशेषज्ञ(गृहविज्ञान)

कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूर (बडनेरा) अमरावती.

फोन नं. ०७२१-२५८०६०६

Visit us: www.kvkdurgapur.com

e-mail:pc_kvka@yahoo.co.in

शिपला अथवा धिंगरी अळिंबी

अळिंबी ही एक प्रकारची बुरशी असुन तिचा समावेश वनस्पतीमध्ये होतो. या वनस्पती मध्ये हरितद्रव्य नसते. पावसाळ्यामध्ये या अळिंबी आपल्याला निसर्गात आढळणाऱ्या सर्वच अळिंबी द्वारा खाण्यास योग्य नसतात. त्यातील काही विषारी असतात. विषारी अळिंबी खाण्यात आल्यास त्यापासुन अपाय होतो. म्हणून निसर्गात उगवलेली अळिंबी खाण्यापूर्वी ती बिन विषारी आहे वारी खात्री करून घ्यावी लागते.

संशोधनांतरी असे सिद्ध झालेले आहे की, भारतामध्ये व्हाईट बटन मशरूम, शिपला मशरूम व भात पॅड्यावरील मशरूम या जाती खाण्याच्योग्य आहे व त्याची लागवड करता येते. या तीनव्यांची पैकी शिपला अळिंबी ची लागवड करणे अतिशय सोपे आहे व विदर्भाचे वातावरण या लागवडीसाठी चांगले आहे. बंद खोलीत किंवा झांपांटीत या अळिंबीचे उत्पन्न येता येते.

विदर्भामध्ये साधारण जुलै महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत या अळिंबीची लागवड करता येते. या अळिंबीच्या वाढीसाठी २०-३० सॆ. तापमान पाहिजे. ते विदर्भात वरील महिन्यात निसर्गातःच आढळते. एक पीक ५५ ते ६० दिवसात येते. वर्षातून ४ ते ५ पीक सहज येता येतात.

दुसरी महिन्याची गोष्ट म्हणजे या अळिंबीची वाढ कोणत्याही शेतातील निरुपयोगी अवशेषावर करता येते. उदा. भाताचे तणस, गव्हाचा गव्हांडा, पन्हाट्या, सोयाबींजे कुटार इत्यादी. विदर्भामध्ये हे अवशेष १२ ही महिने सहज उपलब्ध असतात. शिपला अळिंबीची लागवड विदर्भात सहज शक्य आहे. योड्याशा तांत्रिक

ज्ञानानंतर महिला शेत मजूर, शाळेतील मुले या अळिंबीची लागवड तंत्र आत्मसात करून यरी उत्पन्न येवू शकतात.

शिपला मशरूम लागवड यद्धली

१) भात तणसाचे तुकडे/गव्हांडा/सोयाबींज कुटार १२ ते १४ तास यंदे पाण्यात भिजत ठेवावे.

२) भिजलेला गव्हांडा किंवा इतर कुठलेली कुटार ३० मी. उकळत्या पाण्यात उडवावे व नंतर उपसून काढावे त्यातील पाणी नियन्त्रू यावे.

३) डेटॉल टाकलेल्या पाण्याच्या पिशवाणात प्लॅस्टीक पिशवी निर्जतूक करून घ्यावी. ४५ ते ६० सॆ.मी. आकाराचे पिशवीचा वापर करावा.

४) प्लॅस्टीक पिशवाणामध्ये प्रथम १० सॆ.मी. निर्जतूक कुटाराचा घर यावा व त्यावर रंगांगी पद्धतीले मशरूमचे बियाणे (स्पॉन) टाकावे. अशाप्रकारे ४ ते ५ घर यावे म्हणजे पूर्ण बँग भरून जाईल.

५) पिशवीचे तांड थावाणे पक्के बांधावे व टाचणीच्या सहाय्याने पिशवीच्या चर बांगूस ३० ते ४० ठिंद्र काढावे.

६) अशा तहेने तयार झालेल्या पिशव्या बंद खोलीत रँकवर अथवा टांगूल ठेवावात.

७) ५ ते २० दिवसात पिशवीत बुरशीची वाढ पूर्ण होते. दूधाच्या सायावासारखी पांढरी वाढ दिसल्यावर पिशव्या फाटून टाकाव्या अशा तहेने बेड तयार होईल.

८) उपड्या बेडला दिवसातून तीन वेळा पाणी यावे तसेच भिंतीवर व खाली जमिनीवर पाणी फवारावे

जेणे करून तापमान २० ते ३० सॆ. व आर्द्रता ८० ते ८५% राहील. खोलीत हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.

९) ४ ते ५ दिवसात बेडच्या चारही बांगूस अळिंबी हउवलेली दिसतील. अळिंबीचा आकार ८ ते १० सॆ.मी. झाला म्हणजे ती देठापासून कापून घ्यावी.

१०) ताज्या मशरूम चा उपयोग आहारात करता येतो, तसेच उन्हात वाळवून हवाबंद पॅल्स्टीकच्या यैलीत साठवून ठेवता येतो.

११) अशा तहेने ५० ते ५५ दिवसात एकाच बेडवर ३ ते ४ बहार येता येतात.

अळिंबीचे आहारातील स्थगन

अळिंबी हे उच्च प्रतिचे प्रथिने असलेली वनस्पती आहे. त्यामध्ये असलेले घटक हे औषधीयुक्त आहेत. अळिंबी मध्ये स्निग्धपदार्थ निसल्यामुळे मषुगेह रुग्णांसाठी ते उपयुक्त आहे. त्यामध्ये असलेले घटक असलेले घटक हे औषधीयुक्त आहेत. अळिंबीची विषारी असलेली वनस्पती आहे. त्यामध्ये असलेले घटक हे औषधीयुक्त आहेत.

अळिंबीचे पृष्ठक

अ.क्र.	शिपला मशरूमचे घटक	टक्केवारी
१	पाणी	८९.९
२	प्रायिणी	२.९
३	सिलवरांश	०.२६
४	काबोहावटहैंट	५.३०
५	तंत्रूपय पदार्थ	१.१०
६	राख	१.००
७	कॅलरीज	३३.१० कॅ.वॅ.
८	यावपीज	०.९ मी.वॅ.
९	सिलेप्टेवीज	०.९ मी.वॅ.
१०	नावसीज	१०.५ मी.वॅ.
११	कॅलशियम	३.३ मी.वॅ.
१२	फॉन्सकरस	१३.८ मी.वॅ.
१३	लाह	१.५ मी.वॅ.
१४	सोडीयम	८३.६ मी.वॅ.
१५	पोटशियम	३०९.३ मी.वॅ.